

महाराष्ट्र विधानसभा
दिवसाच्या कामकाजाचा क्रम
मंगळवार, दिनांक २३ ऑगस्ट, २०२२
(सकाळी ०९.३० ते १०.४५ वाजेपर्यंत)

लक्षवेधी सूचना (म.वि.स. नियम १०५ अन्वये) :-

(सोमवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ रोजी दिवसाच्या कामकाज पत्रिकेवर दर्शविण्यात आलेली परंतु, पुढे ढकलण्यात आलेली लक्षवेधी सूचना क्रमांक १)

(१) सर्वश्री. प्रताप सरनाईक, दौलत दरोडा, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे आदिवासी विकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“गेल्या ७५ वर्षात केंद्रात व राज्यात विविध राजकिय पक्षांची सरकारे स्थापन झालेली असणे, तत्कालिन सरकारने महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यामध्ये व प्रामुख्याने आदिवासी पाड्यांमध्ये नागरी सुविधा देण्याची पोकळ आश्वासने देणे, परंतु राज्यातील महानगरांमध्ये सुविधांसाठी करोडो रूपयांचा निधी खर्च करीत असताना शहरीकरणाचे उदात्तीकरण प्रत्येक सरकारने केलेले असणे, अद्यापही साधे रस्तेही उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी, सुलभ शौचालय व महिलांसाठी शौचालय नसणे, सार्वजनिक विद्युत पोलही नसणे, अशा अवस्थेमध्ये स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथे रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने गावातील गावकरी एका गर्भवती महिलेला कावडीतून घेऊन जात असताना त्या महिलेची वाटेतच प्रसूती होऊन तिची दोन्ही जुळी मुले मृत होणे, शहरीकरणाने व्यापलेल्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये २७ आदिवासी पाडे असून कधी वनखात्याची अडचण तर कधी शासकिय अधिकाऱ्यांची अनास्था असल्यामुळे ह्या आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय, विज पुरवठा इ. अनेक कामे होऊ शकलेली नसणे, या दुर्गम भागातील कामांसाठी निधीची व वनखात्यासह इतर शासकिय मंजूरीची एक विशेष योजना राबविण्याबाबत शासनाने तातडीने केलेली वा करावयाची कार्यवाही, शासनाची प्रतिक्रिया व भूमिका.”

- (२) श्री.रणधीर सावरकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“अकोला (शिवणी) येथील विमानतळ विस्तारीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केवळ खाजगी जमीन भूसंपादनाअभावी रखडलेले असणे, हवाई वाहतुकीअभावी पश्चिम विदर्भातील औद्योगिक व आर्थिक विकास खुंटणे, पश्चिम विदर्भाचा विकास साधण्याच्यादृष्टीने अकोला विमानतळाची स्थापना सन १९४३ साली होणे, राज्यातील तत्कालीन २० विमानतळांपैकी एक अकोला विमानतळ असणे, विमानतळाची धावपट्टी विस्तारित करण्यासाठी आवश्यक ६०.६८ हे. जमीन डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांचेकडून हस्तांतरित झालेली असणे, तथापि, आवश्यक २०.२४ हेक्टर खाजगी जमीन अद्याप संपादित न झाल्याने विमानतळ विस्तारीकरणाचे काम रखडणे, खाजगी जमीन संपादनासाठी सुमारे ७८.९९ कोटी रुपये मागणी प्रस्ताव शासन मंजूरीच्या प्रतिकेत असणे, त्यामुळे राज्य शासनाकडून खाजगी जमीन अधिग्रहण करण्यात चालढकल होणे, सदर विमानतळ तातडीने सुरु झाल्यास पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, हिंगोली या पाच जिल्ह्यांचा विकास साध्य होणे, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व प्रतिक्रिया.”

- (३) श्रीमती मनिषा चौधरी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“केंद्र शासनाने केलेल्या कठोर नियमांमुळे मुंबईतील भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाच्या क्षेत्रात असलेली निवासी घरे व इमारतींचे पुनर्वसन करणे शक्य होत नसल्याची बाब निदर्शनास येणे, भारतीय विमान पत्तन प्राधिकरणाने काही विशिष्ट मर्यादेच्या परिसरात विशिष्ट उंचीवरून कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये असे निर्बंध घातले असल्याने या परिसरात असलेल्या घरांचा व इमारतींचा पुनर्विकास खोळंबला असणे, इमारतींचा पुनर्विकास होत नसल्याने स्थानिक रहिवाशांना आहे त्यास्थितीत दिवस काढावे लागणे, याबाबत तेथील नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून संबंधित निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता, याबाबत राज्य शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

- (४) श्री.महेश लांडगे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधतील :-

‘पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची लोकसंख्या साधारणपणे २८ लाखांच्या वर असणे, औद्योगिक आणि आयटी हब असलेल्या या शहरात देशाच्या विविध भागातील

सर्व जातीधर्मांचे नागरिक राहत असणे, शहरातील गृहनिर्माण सोसायटीची संख्या सुमारे २५ हजारांच्या आसपास असल्याने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा बांधकाम परवाना विभागाकडून नवीन प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देताना प्रकल्पातील सोयी-सुविधांचा आढावा न घेता अवैधरित्या बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देण्यात येत असल्याचे निदर्शनास येणे, बांधकाम व्यावसायिकांकडून रहिवासी सोसायट्यांना प्रकल्प हस्तांतरित करताना महानगरपालिकेकडून प्रकल्पाचा आराखडा देण्याच्या बाबतीत नियम बनविण्याची आवश्यकता तसेच, शहरातील गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांना बांधकाम व्यावसायिकांकडून पार्किंग व्यवस्था, मैला शुध्दीकरण प्लॅन्ट, घनकचरा व्यवस्थापन, सीसीटीव्ही इ. मुलभूत सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता, याकरिता राज्य शासनाकडून गृहनिर्माण संस्थांमधील नागरिकांना दिलासा देण्याच्यादृष्टीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना."

(५) श्री.अतुल भातखळकर, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“मुंबई शहरातील मागाठाणे ते गोरेगाव पूर्व, साईबाबा कॉम्प्लेक्स येथपर्यंत असणारा १२० फुटी विकास नियोजन रस्ता हा “विशेष पायाभूत सुविधा प्रकल्प” म्हणून घोषित करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीकडून होत असणे, सन १९९२ सालच्या विकास आराखड्यात सदर नियोजन रस्ता अस्तित्वात असणे, परंतू अद्यापावेतो या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असल्याने हा रस्ता विकसित झालेला नसणे, त्यामध्ये लोखंडवाला, कांदिवली येथील विकास नियोजन रस्ता केवळ विकसित झाला असणे, क्रांतीनगर, कुरार, आप्पापाडा हे विभाग अत्यंत दाटीवाटीचे असल्याने तेथे कायम वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असणे, त्यामुळे सुकर वाहतुकीच्या दृष्टीने या १२० फुटी विकास नियोजन रस्त्याचे महत्व लक्षात घेता हा विशेष प्रकल्प म्हणून तात्काळ घोषित करण्याची गरज असणे, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

(६) सर्वश्री. प्रशांत ठाकूर, महेश बालदी, समीर कुणावार, श्रीमती मनिषा चौधरी, श्री. अमित साटम, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधतील :-

“नवी मुंबई” क्षेत्र विकसित करताना तसेच पनवेल व उरण तालुक्यात मुलभूत सोयी सुविधा देताना ‘पाणी पुरवठा’ अत्यंत मुलभूत प्रश्नाकडे सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले

असणे, उक्त तालुक्यात पाणी पुरवठा करण्याकरिता सिडको प्रशासनाला नवी मुंबई महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी या घटकांवर अवलंबून रहावे लागत असणे, सिडको प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उरण व पनवेल तालुक्यातील नागरिकांना अनेक वर्ष सातत्याने अपुऱ्या व कमी पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असणे, पनवेल, उरण, या तालुक्यांमध्येच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तयार होणारे गृहनिर्माण प्रकल्प, नैना प्रकल्प इ. प्रकल्पांमुळे वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असणे, उक्त तालुक्यात सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास सिडको प्रशासन असमर्थ ठरत असणे, अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या रोषाला स्थानिक लोकप्रतिनिधींना सातत्याने सामोरे जावे लागत असणे, याबाबत शासनाने उरण व पनवेल तालुक्यातील सिडकोने विकसित केलेल्या प्रकल्पांना सिडकोमार्फत सुरळीत पाणीपुरवठा तातडीने करण्याबाबत करावयाची नितांत आवश्यकता, त्यावर शासनाने त्वरीत करावयाची कार्यवाही व शासनाची प्रतिक्रिया.”

- (७) श्री. कुणाल पाटील, श्रीमती मेघना बोर्डीकर-साकोरे, सर्वश्री. अमित देशमुख, धिरज देशमुख, बाळासाहेब थोरात, ऋतुराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, प्रा.वर्षा गायकवाड, श्री.नाना पटोले, अॅड. यशोमती ठाकूर, कुमारी प्रणिती शिंदे, श्री.झीशान सिद्दीकी, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबीकडे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“धुळे जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय संबंधित पशुपालकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असणे, गेल्या १८ वर्षात राज्यस्तरावर पशुधन पर्यवेक्षकाचे एकही पद भरण्यात आलेले नसून जे पशुवैद्यकीय सेवेचे अधिकारीही नाहीत अशा व्यक्तींकडे शासनाने दवाखाने सोपवलेले असणे, अशा पदवीधारक पशुवैद्यकीय लोकांना पशु चिकित्साशास्त्राविषयी पुरवणी अभ्यासक्रम देऊन सक्षम करणे गरजेचे असणे, पशुसंवर्धन विभागात शेकडो पदे रिक्त असून त्यात पशुधन पर्यवेक्षक, पशुधन विकास अधिकारी या पदांचा समावेश असणे, जितूर तालुक्यातील (जि.परभणी) पशुचिकित्सालयामध्ये देखील पुरेशा सुविधा व अधिकारी / कर्मचारी वर्ग नसणे, लातूर जिल्ह्यात पशुधनाची संख्या ५ लाख १२ हजार असून राज्य शासनाचे केवळ ७ आणि जिल्हापरिषद अंतर्गत १२२ पशुवैद्यकीय दवाखाने असणे, शेतकऱ्यांना जोडव्यवसाय व आत्महत्यापासून वाचवण्यासाठी व त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा महत्त्वाचा व्यवसाय असणे, मात्र त्यांना योग्य त्या सेवा मिळत नसणे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असताना दिसणे, या बाबींकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये शासनाविषयी असंतोष निर्माण झालेला असणे, पशुपालकांच्या समस्या सोडविण्याबरोबरच पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरणे तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यांची संख्या वाढविण्याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

- (८) सर्वश्री. दिपक चव्हाण, सुनिल टिंगरे, सिध्दार्थ शिरोळे, भिमराव तापकीर, चेतन तुपे, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“पुणे जिल्ह्यातील ससुन सर्वोपचार रुग्णालयातील न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख रुग्णालयातील रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृत्यूचा अंतिम दाखला देताना त्यामध्ये फेरफार करुन आपल्या सोयीनुसार सुधारीत दाखला देण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक तसेच पोलिसांकडेही पैशाची मागणी करीत असल्याची बाब माहे मे, २०२२ मध्ये उघडकीस येणे, या डॉक्टर विरुद्ध या पूर्वसूद्धा त्या रुग्णालयातील राजपत्रित अधिकारी, न्याय वैद्यकशास्त्र विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संचालक, वैद्यकिय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचेकडे तसेच आयुक्त, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांचेकडे तक्रार करुनसूद्धा या डॉक्टराविरुद्ध कारवाई करण्याची होत असलेली टाळाटाळ, त्यामुळे या रुग्णालयातील अधिकारी-कर्मचारी तसेच रुग्णांच्या नातेवाईकात पसरलेला असंतोष, या डॉक्टरविरुद्ध चौकशी करुन त्यांचेवर कारवाई करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

- (९) सर्वश्री. नाना पटोले व विनोद अग्रवाल, वि.स.स. तातडीच्या व सार्वजनिक महत्वाच्या बाबीकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्र्याचे लक्ष वेधतील :-

“भंडारा व गोंदिया जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामातील धानाची पूर्णपणे मोजणी झाली नसताना शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र लवकर बंद करण्यात येणे, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धान विक्रीविना घरीच पडून असणे, त्यामुळे शासनाने तात्काळ धान खरेदी सुरु करुन धान खरेदी करावे व मोजणी झालेल्या धानाचे चूकारे तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी येथील शेतकरी वारंवार मागणी करीत असणे, शासनाचे पोर्टल बंद असल्याने धान खरेदी थांबलेली असणे, त्यामुळे धान खरेदीत केंद्रचालकाकडून कोटयवधीचा भ्रष्टाचार होत असणे, व्यापारी अत्यल्प भावात धान खरेदी करीत असणे, सध्या पावसाळा सुरु असुन अनेक शेतकऱ्यांनी शेतात धानाची लागवड करणे, परंतू रब्बी धान कोणत्या ठिकाणी विकावे असा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रश्न असणे, ज्या शेतकऱ्यांना चूकारे मिळाले नाहीत त्यांच्यासमोर कर्ज करुन केलेला धान उत्पादनाचा उत्पादन खर्चाची परतफेड कशी करावी याची चिंता, या दोन्ही जिल्ह्यात धान खरेदीत

मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची व शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात येणे, यामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये पसरलेला असंतोष, धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या व शेतकऱ्यांची व शासनाची आर्थिक फसवणूक करणाऱ्या धान खरेदी केंद्रावर शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना.”

(सकाळी ११.०० वाजता)

एक : प्रश्नोत्तरे.

(अ) तारांकित प्रश्न

(ब) अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी क्रमांक ११ ते १०३ सभागृहाच्या पटलावर ठेवणे.

दोन : कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे -

(१) उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री : (क) विधानसभेच्या सन २०२२ च्या पहिल्या (अर्थसंकल्पीय) अधिवेशनात दिनांक ३ मार्च, २०२२ ते दिनांक २५ मार्च, २०२२ या कालावधीत मा.मंत्री/मा.राज्यमंत्री महोदयांनी विधानसभा सभागृहात दिलेल्या एकूण १५३ आश्वासनांची यादी तसेच, सन २०२२ चे पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आतापर्यंत पूर्तता करण्यात आलेल्या एकूण १९० आश्वासनांच्या पूर्ततेची विवरणपत्रे यादीसह सभागृहासमोर ठेवतील.

(ख) डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा चौसष्टावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(ग) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(घ) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड यांचा सन २०२०-२०२१ या वर्षाचा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(२) उद्योगमंत्री : महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळ मर्यादित यांचा सन २०१८-२०१९ व सन २०१९-२०२० या वर्षांचा अनुक्रमे अडतीसावा व एकोणचाळीसावा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवतील.

(सोमवार, दिनांक २२ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेला म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव)

तीन : सर्वश्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, जयंत पाटील, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे, दिलीप वळसे-पाटील, विजय वडेद्वीवार, अजय चौधरी, धनंजय मुंडे, डॉ. नितीन राऊत, अॅड यशोमती ठाकूर, सर्वश्री अबु आजमी, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, डॉ. राजेंद्र शिंगणे, अॅड के.सी.पाडवी, डॉ. जितेंद्र आव्हाड, सर्वश्री सुनिल केदार, संजय बनसोडे, सुनिल प्रभू, सुरेश वरपुडकर, अनिल पाटील, रईस शेख, प्रकाश सोळंके, मनोहर चंद्रिकापुरे, धर्मरावबाबा आत्राम, दौलत दरोडा, दत्तात्रय भरणे, सर्वश्रीमती सुलभा खोडके, प्रतिभा धानोरकर, कु. आदिती तटकरे, डॉ. विश्वजीत कदम, कु. प्रणिती शिंदे, सर्वश्री रणजित कांबळे, दिलीपराव बनकर, संजयमामा शिंदे, राजु कारेमोरे, शेखर निकम, सुनिल भुसारा, नितीन पवार, श्रीमती सरोज अहिरे, सर्वश्री रोहित पवार, राजन साळवी, चंद्रकांत नवघरे, कैलास गोरंटयाल, विकास ठाकरे, डॉ. राहुल पाटील, सर्वश्री धीरज देशमुख, वैभव नाईक, अमित झनक, कुणाल पाटील, कैलास घाडगे-पाटील, राजू आवळे, जितेश अंतापूरकर, नितीन देशमुख, उदयसिंग राजपूत, सुभाष धोटे, शिरीषदादा चौधरी, पी.एन. पाटील-सडोलीकर, सहसराम कोरोटे, बाळासाहेब पाटील, राजेश टोपे, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :- (मंत्र्यांचे उत्तर)

"सन २०२२ च्या माहे जुलै-ऑगस्ट महिन्यात प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली असून जिरायती व बागायती पिकांचे, घरांचे, पशुधनाचे नुकसान झाले असणे, तसेच सुमारे १२५ पेक्षा जास्त लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले असणे, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली व बीड आदि जिल्ह्यात सर्व पिके वाहून व सडून गेलेली असणे, सोयाबीन, कापूस व तूर सारख्या नगदी पिकांचे तसेच नगदी पिकांबरोबरच केळी, संत्रा व तत्सम फळपिकांचेही नुकसान झालेले असणे, राज्यातील काही भागात, विशेषतः बीड, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात सोयाबीन पिकावर

गोगलगायीचा व हळदया (यलो मोझॅक) रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असणे, पीक नुकसानीबरोबरच हजारो ठिबक व तुषार सिंचन संच वाहून गेले असून त्यात मातीचा गाळ जाऊन ते नादुरुस्त झालेले असणे, शासन निर्णयानुसार पुढील ७ वर्षे नवीन संच बसविण्यास अनुदान देय नसल्यामुळे शासनाने सदरची अट शिथिल करण्याची आवश्यकता असणे, अतिवृष्टीत राज्यातील हजारो हेक्टर शेतजमीन वाहून व खरडून गेल्याने त्या पुर्णपणे नापीक होण्याची भीती निर्माण झाली असणे, अनेक विहिरी गाळाने भरून नादुरुस्त झाल्या असणे, मोठे ओढे व नदी, नाले यांनी आपली पात्रे बदलल्याने काठावरील सुपीक जमीन नापीक झाली असणे, सततच्या पावसाने काही जिल्ह्यातील पुलांचे तसेच पांदण रस्ते, ग्रामीण व प्रमुख जिल्हा मार्ग मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाले असून मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होणे, अनेक गावे अजुनही तालुक्याच्या संपर्कात आलेली नसणे, अनेक गावात विजेचे खांब अद्यापही पडलेले असणे आणि ट्रान्सफॉर्मर व विद्युत वाहिन्या नादुरुस्त होऊन वीज वितरण व्यवस्था पुर्णतः कोलमडलेली असणे, पुराचे पाणी घरात शिरल्याने घर, जनावरांचे गोठे, दुकान, टपऱ्या यांची मोठ्या प्रमाणावर पडझड होणे, बराच काळ पाणी घरात राहिल्याने काही घरे पुर्णपणे ढासळलेली असून गाई-गुरांसह इतर पशुधन पाण्यामध्ये वाहून गेलेले असणे, मजुरांना या सर्व काळात व पुढील काही काळ मजुरी मिळणार नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मजुरांना त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी आर्थिक मदत करण्याची आवश्यकता असणे, शासनाने तातडीने लक्ष न दिल्याने नाउमेद होऊन अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या असणे, अनेक भागातील धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहत असून भविष्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास या भागाचे पुन्हा नुकसान होण्याची शक्यता असणे, जलसंपदा विभागाने आताच पूर परिस्थिती नियंत्रणाचे नियोजन करणे आवश्यक असणे तसेच कोकणामध्ये ऐन पीक लावणी करण्याच्या वेळी जवळपास १५ दिवस पाऊस नसल्याने भात व नागली पिकाची रोपे सुकून जाणे, तर महाराष्ट्रातील काही भागामध्ये पर्जन्यमान कमी असल्याने झालेली पिकांची हानी व संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणे, एकंदरीतच विदर्भ, मराठवाडा व इतर भागातील अतिवृष्टीमुळे पिके, फळपिके, शेतजमीनी, रस्ते, विजव्यवस्था, घरे यांच्या नुकसानीसाठी शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असून अनेक घटकांचा त्यात समावेश झालेला नसणे, अतिवृष्टी झालेल्या भागात अद्यापही रु. ५० हजार सानुग्रह अनुदानाचे वाटप न करणे, शासनाने कोरडवाहूसाठी हेक्टरी ७५ हजार रुपये तसेच फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांचे तसेच सर्व घटकांचा समावेश करून त्यांना ठोस मदत जाहीर करण्याची आवश्यकता, शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकरीता पीक कर्ज घेतलेले असून अतिवृष्टीमुळे कर्ज परतफेड करणे त्यांना शक्य नसणे, या हंगामासाठी घेतलेल्या कर्जाचीही कर्जमाफी करण्याची लोकप्रतिनिधींची व शेतकऱ्यांची आग्रही मागणी असणे, तथापि, शासनाकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पसरलेली नाराजी, याबाबत शासनाने करावयाची कार्यवाही व उपाययोजना विचारात घेण्यात यावी."

चार : सन २०२२-२०२३ या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा व मतदान (दुसरा व शेवटचा दिवस).

- (१) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
- (२) ग्रामविकास विभाग
- (३) आदिवासी विकास विभाग

(मतास टाकावयाच्या मागण्यांची सूची स्वतंत्रपणे वितरीत केल्याप्रमाणे)
[चर्चारोध (गिलोटीन) सायंकाळी ०५.३० वाजता]

पाच : शासकीय विधेयके :

(अ) पुरःस्थापनार्थ, विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक २३ - महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी)
विनियोजन विधेयक, २०२२.

(ब) विचार, खंडशः विचार व संमत करणे :-

(१) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी, बाळासाहेब पाटील व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ७ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची

सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार व धनंजय मुंडे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ङ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (च) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (छ) **विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-**

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १९ - मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(२) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, छगन भुजबळ, अबू आजमी, बाळासाहेब पाटील व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ८ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

(ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.

(ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री. अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(ज) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.छगन भुजबळ, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १७ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (३) (क) भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद २१३ (२) (अ) आणि महाराष्ट्र विधानसभा नियम १५९ (२) अन्वये सर्वश्री अजित पवार, चेतन तुपे, अबू आजमी व अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"ही विधानसभा सन २०२२ चा अध्यादेश क्रमांक ३ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२ नापसंत करते."

- (ख) सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.

- (ग) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.चेतन तुपे, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३४५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (घ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत सर्वश्री अजित पवार, धनंजय मुंडे व बाळासाहेब पाटील, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३२३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

- (ड) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत अॅड. राहूल कुल, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३१५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(च) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अमित झनक, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ४३ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

(छ) विधेयक संयुक्त समितीकडे पाठविण्याबाबत श्री.अबू आजमी, वि.स.स. यांचा प्रस्ताव :-

"सन २०२२ चे विधानसभा विधेयक क्रमांक १६ - महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२ विधानपरिषदेची सहमती घेऊन दोन्ही सभागृहांच्या ३५ सदस्यांच्या संयुक्त समितीकडे त्यावरील प्रतिवृत्त सहा महिन्यांच्या आत सादर करण्याचा अनुदेश देऊन विचारार्थ पाठविण्यात यावे."

सहा : अॅड. आशिष शेलार, सर्वश्री भरतशेट गोगावले, अमित साटम, महेंद्र थोरवे, योगेश सागर, सदानंद सरवणकर, अतुल भातखळकर, प्रताप सरनाईक, संजय केळकर, प्रकाश सुर्वे, सुनिल राणे, श्रीमती मनिषा चौधरी, श्री.मंगेश कुडाळकर, श्रीमती यामिनी यशवंत जाधव, सर्वश्री दिलीप लांडे, महेंद्र दळवी, नितेश राणे, कॅ.आर तमिल सेल्वन, श्री.राम कदम, श्रीमती विद्या ठाकूर, सर्वश्री कालिदास कोळंबकर, पराग शाह, मिहिर कोटेचा, गणपत गायकवाड, किसन कथोरे, प्रशांत ठाकूर, सिध्दार्थ शिरोळे, श्रीमती माधुरी मिसाळ, सर्वश्री दादाराव केचे, गणेश नाईक, विनोद अग्रवाल, वि.स.स. यांचा म.वि.स. नियम २९३ अन्वये प्रस्ताव :-

"मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी असून मुंबई शहराच्या तसेच एमएमआर भागातील मुलभूत पायाभूत सुविधांची दूरवस्था झालेली असणे, मुंबई शहरामध्ये गृहनिर्माण किंवा परिवहन (गतीशीलता) हे महत्वाचे मुद्दे असून मुंबई शहराकरिता २८६ कि. मी. च्या मेट्रोचे काम धिम्या गतीने झाल्याची बाब निदर्शनास येणे, परिणामी मेट्रोचा खर्च १० हजार कोटीने वाढणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून १५ लाख घरे उपलब्ध होण्याची आवश्यकता असताना फक्त २ लाख घरांची निर्मिती होणे, भ्रष्टाचारामुळे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रगती न होणे, सन २०११ पर्यंत सर्व झोपडपट्टीतील घरांना प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरे देण्याचा कायदा होऊनही सदर कायद्याची अंमलबजावणी न होणे, पत्राचाळ

पुनर्विकास प्रकल्पातील भाडेकरूंना बेघर करून त्यांना भाडे न मिळणे, तसेच बी.डी.डी. चाळ, तसेच धारावीचा खोळंबलेला पुनर्विकास, पोलीसांकरिता मोफत घरांच्या धोरणाची अंमलबजावणी न होणे, मुंबई शहरातील गावठाण व कोळीवाडयाकरिता विशिष्ट डी.सी. आर. अद्याप तयार न होणे, विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील फनेल झोनमधील पुनर्विकास प्रलंबित असणे, गिरणी कामगार व पोलीसांच्या घरकुल योजनेमध्ये संधगतीने झालेली कार्यवाही, केंद्र शासनाच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास न होणे, रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टीवासियांना संरक्षण न मिळणे, वन जमिनीवरील रहिवाशांना पायाभूत सुविधांपासून वंचित रहावे लागणे, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण व म्हाडामध्ये विशेष करून गेल्या अडीच वर्षांमध्ये प्रति चौरस फुटाच्या किंमतीचा बाजार मांडलेला असणे, तसेच, गेल्या २५ वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला आर्थिक गैरव्यवहार व गैरव्यवस्थापन, परिणामी मुंबईकरांच्या स्वप्नातील मुंबई दृष्टोत्पत्तीस न येणे, रस्ते, चरभरणी, उद्यान, बाजार तसेच कोविडमध्ये सुध्दा मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला असून गेल्या २५ वर्षांतल्या मुंबई महापालिकेच्या आर्थिक व्यवहाराची मा. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याची तसेच विशेष सीएजी (कॅंग) ऑडिट करण्याची आवश्यकता, गेल्या २ महिन्यांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या संगणक खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची बाब निर्दर्शनास येणे, मुंबई महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक २७ वस्तू अद्यापपर्यंत मिळालेल्या नसणे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर होणारा दुष्परिणाम, तसेच मुंबईची मेट्रो ही मास ग्रीन ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असून मेट्रोचे काम थांबल्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाचा झालेला ऱ्हास तसेच पवई तलावामध्ये सायकल ट्रॅक करण्याचा अट्टाहास, मुंबई शहराच्या कचऱ्याची वैज्ञानिक पध्दतीने विल्हेवाट होत नसल्यामुळे मुंबईचे वातावरण व हवामान प्रदुषित होणे, मुंबई शहरातील शासकीय जमिनीवर असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांना आकारण्यात आलेला अकृषक कर पूर्णपणे वगळण्याची आवश्यकता, मुंबईच्या कोळीवाडा व गावठाणाकरिता वेगळा डीसीआर तयार करण्याची प्रक्रिया प्रलंबित राहिल्यामुळे मुंबईचे कोळीवाडे व गावठाणांची झालेली दुरवस्था, मुंबई शहरामध्ये पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे खास करून मुंबई पोलिसांची भरती करण्याकरिता स्वतंत्र यंत्रणा राबविण्याची आवश्यकता, नोव्हेंबर, २०१९ ते जून २०२२ या कालावधीमध्ये गृह विभागात मोठ्या प्रमाणात झालेला भ्रष्टाचार, गैरव्यवहार व अनियमितता झालेली असून यासंदर्भात शासनाने करावयाची कारवाई व उपाययोजना."

सात : अर्धा-तास चर्चा (म.वि.स. नियम १४ अन्वये) :-

(शुक्रवार, दिनांक २५ मार्च, २०२२ रोजीच्या दिवसाच्या कामकाजाच्या क्रमात दर्शविण्यात आलेल्या तथापि, पुढे ढकलण्यात आलेल्या अर्धा-तास चर्चेच्या सूचना)

(१) श्री.अभिमन्यु पवार, वि.स.स.

"औसा व निलंगा (जि.लातूर) तालुक्यातील गायरान, गावठाण व शासकीय जमिनीवरील बांधलेली घरे व प्लॉट नियमित करण्याबाबत" या विषयावरील श्री.अभिमन्यु पवार, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक १०९५ ला दिनांक २८ फेब्रुवारी, २०२० रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(२) श्री.सुनील राणे, वि.स.स.

"बोरीवली (मुंबई उपनगर) विभागातील चारकोप व गोराई शासकीय भूखंडावर अतिक्रमण होत असल्याबाबत" या विषयावरील श्री.सुनील राणे, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ३४३५५ ला दिनांक २२ डिसेंबर, २०२१ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(३) अॅड.राहुल कुल, वि.स.स.

"राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत" या विषयावरील श्री.किशोर जोरगेवार व इतर वि.स.स. यांचा दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक ७५ मधील प्रश्न क्रमांक ३८४० ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(४) श्री.सुनील राऊत, वि.स.स.

"मौजे निळजे (ता.कल्याण, जि.ठाणे) येथील विकासकाने भाडे तत्त्वावरील घरे प्रकल्पात केलेला गैरव्यवहार" या विषयावरील श्री.सुनील राऊत, वि.स.स. यांचा तारांकित प्रश्न क्रमांक ३९९८४ ला दिनांक १५ मार्च, २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

(५) श्री.प्रकाश आबिटकर, वि.स.स.

"राज्यातील ग्रामपंचायतीकडे कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पात्रतेनुसार वर्ग ३ व वर्ग ४ ची पदोन्नती व आकृतिबंधाची अट रद्द करणेबाबत" या विषयावरील श्री.प्रकाश आबिटकर व इतर वि.स.स. यांचा दिनांक २४ डिसेंबर, २०२१ रोजी सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आलेल्या अतारांकित प्रश्नोत्तराची यादी क्रमांक ७५ मधील प्रश्न क्रमांक ५९८८ ला दिलेल्या उत्तराच्या संदर्भात अर्धा-तास चर्चा उपस्थित करतील.

विधान भवन,
मुंबई,
दिनांक : २२ ऑगस्ट, २०२२

राजेन्द्र भागवत,
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा

विधानसभा असुधारित प्रत